



# SCANDENT IMAGING LIMITED

CIN:L93000MH1994PLC080842

Reg. Office: Plot No. A-357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC,  
Thane (W) - 400604 Maharashtra.

Tel No.022 25833205 Email: csscandent@gmail.com, scandentimaging@gmail.com, www.scandent.in

November 3, 2021

To,  
**BSE Limited**  
Department of Corporate Services,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai - 400 001.

Scrip Code: 516110  
ISIN: INE146N01016

Sub: Newspaper Advertisement of 27<sup>th</sup> Annual General Meeting.

Dear Sir/Madam,

This is to inform you that the 27<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, November 30, 2021 at 3.00 P.M., through Video Conferencing/Other Audio Visual Means.

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of the advertisement, published in "Business Standard" and "Mumbai Lakshadeep" newspapers on Wednesday, November 3, 2021, in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No.20/2020 dated 5<sup>th</sup> May 2020.

You are requested to kindly take note of the same.

Thanking You,

For Scandent Imaging Limited

  
Sketal Musale  
Company Secretary & Compliance Officer  
Enclosure: a/a



# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

## PUBLIC NOTICE

Shree. Umakant Nagesh Gaonkar member of Vasai Brindavan Co-operative Housing Society Ltd., having address at 100 Ft. Road, Evershine Complex, holding Flat No. A-201 in the building of the society, died on 10.09.2021 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publications of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims / Objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society / with the Secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of  
**Vasai Brindavan Co-operative Housing Society Ltd.**  
Sd/-  
**Hon Secretary.**  
Place: Vasai Date: 02.11.2021



## अरो ग्रीनटेक लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय : १/एफ, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३.  
दूर. : ०२२ - ४०७४ ९००० फॅक्स : ०२२- ४०७४ ९०९९ सीआयएन : L21010MH1992PLC069281

### दि. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या अहवाल

(रु. ००० (ईपीएस वगळता))

अ. क्र.	तपशील	स्थायी				एकत्रित			
		तिमाहीअखेर		सहमाहीअखेर		तिमाहीअखेर		सहमाहीअखेर	
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
		३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१,२८,९०५	४०,६७५	४८,०८५	१,२९,५७५	१,२९,५७५	१,२९,५७५	१,२९,५७५	१,२९,५७५
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादनात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	३९,०५७	८८१९	९,०४८	३०,३८८	२,६९६	१५,७४२	७,०९६	८,३९६
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	३६,२९९	७,८८७	१,६६८	२८,५५५	५,३२६	२५,२३३	१७,३४५	१९,९८८
४	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता (करपरचात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसाधारण उत्पन्न (करपरचात) यांचा समावेश)	३६,३५८	७,९४६	१,६६८	२८,५५५	५,३२६	२५,२३३	१७,३४५	१९,९८८
५	सामग्याचा भांडवल	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९
६	अन्य सामग्याचे पुनर्मुल्यांकन राखीव वगळता								
७	राखीव (पुनर्मुल्यांकन राखीव वगळता) मत वर्षाच्या तालबंदपत्रात दर्शविल्यानुसार								
८	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)	२.५८	०.५६	०.१२	२.०३	३.०८	१.७९	१.२२	०.५६
९	प्रतिशेअर उत्पन्न (अपवादनात्मक बाबीपूर्व) (प्रत्येकी रु. १०/-)	२.५८	०.५६	०.१२	२.०३	३.०८	१.७९	१.२२	०.५६

#### टीप :

- वरील निर्देशित निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०१.११.२०२१ रोजी आयोजित सभेत त्यांची पटनोंदणीकरण्यात आल आहे तसेच वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे त्यांचे पुरावलोकनही करण्यात आले आहे.
- वरील तपशील हा सैबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या विलुप्त प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अथवा [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

अरो ग्रीनटेक लि.

सही/-

हिरान पटेल

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक



## इंडोको रेमीडीज लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय : इंडोको हाऊस, १६६ सीएस्टी रोड, कालिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई - ४०० ०९८.

दूर. : ६२८७९०००/३३८६१२५० ई-मेल : [compliance.officer@indoco.com](mailto:compliance.officer@indoco.com) वेबसाइट : [www.indoco.com](http://www.indoco.com) सीआयएन : L85190MH1947PLC005913

### दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही व सहमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

(रु. लाखात)

अ. क्र.	तपशील	स्थायी				एकत्रित			
		३०.०९.२०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)		३०.०९.२०२० रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)		३१.०३.२०२१ रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)		३०.०९.२०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	
		३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१	३०.०९.२०२०
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	३८,६५९	३९,७६५	७७,३०८	६०,३५९	१,२४,०३०	३८,६८७	३९,७६५	७७,३०८
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादनात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	६,४८९	३,६२४	१२,६०२	६,०४८	१३,१३५	६,४९५	३,६७८	१२,६२४
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	६,४८९	३,६२४	१२,६०२	६,०४८	१३,१३५	६,४९५	३,६७८	१२,६२४
४	करपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	४,९५७	२,५९१	८,११८	४,२३४	९,२३९	४,९६९	२,५६५	८,१३५
५	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता (करपरचात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसाधारण उत्पन्न (करपरचात) यांचा समावेश)	४,९५७	२,५९१	८,११८	४,२३४	९,२३९	४,९६९	२,५६५	८,१३५
६	सामग्याचा भांडवल	१,८८३	१,८८३	१,८८३	१,८८३	१,८८३	१,८८३	१,८८३	१,८८३
७	राखीव (पुनर्मुल्यांकन राखीव वगळता) मत वर्षाच्या तालबंदपत्रात दर्शविल्यानुसार								
८	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-)	५.५९	२.७२	८.८१	४.५९	१०.०३	४.५९	२.७८	८.८३
अ)	मूलभूत	५.५९	२.७२	८.८१	४.५९	१०.०३	४.५९	२.७८	८.८३
ब)	सौम्यीकृत	५.५९	२.७२	८.८१	४.५९	१०.०३	४.५९	२.७८	८.८३

#### टीप :

- वरील तपशील हा सैबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/सहमाही वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा विलुप्त प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/सहमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अथवा [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वर उपलब्ध आहे.
- वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०२.११.२०२१ रोजी पडलेल्या सभेत त्यांची पटनोंदणीकरण्यात आली होती.

मंडळाच्या आदेशाद्वारे

इंडोको रेमीडीज लि. कर्ता

सही/-

अश्विनी पाटीलकर

व्यवस्थापकीय संचालक



## SEJAL GLASS LTD

CIN - L26100MH1998PLC117437  
173/174,3rd Floor, Sejal Encasa,S.V.Road , Kandivali ( West ), Mumbai- 400 067.  
Tel.No-91-22-28665100, Email - [compliance@sejalglass.co.in](mailto:compliance@sejalglass.co.in), Website-[www.sejalglass.co.in](http://www.sejalglass.co.in)

### Extract of Statement of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2021

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		For Quarter Ended		For Quarter Ended		For Quarter Ended		For Quarter Ended		For Quarter Ended		For Quarter Ended	
		30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	
1	Total Income from operations	514.14	473.07	221.01	987.21	264.80	1,001.99	514.14	473.07	221.01	987.21	264.80	1,001.99
2	Net Profit/(Loss) for the period (before tax Exceptional and Extraordinary Items)	(99.96)	(100.55)	(552.12)	(200.51)	(1,086.46)	(1,841.51)	(99.96)	(100.55)	(552.12)	(200.51)	(1,086.46)	(1,841.51)
3	Net Profit/(Loss) for the period before tax and after Exceptional and Extraordinary Items	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)
4	Net Profit/(Loss) for the period after tax and after Exceptional and Extraordinary Items	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)
5	Paid-up Equity share capital ( Face Value Rs 10/- per share)	10.00	10.00	3,355.00	10.00	3,355.00	3,355.00	10.00	10.00	3,355.00	10.00	3,355.00	3,355.00
6	Reserves Excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of Previous accounting year	-	-	-	-	(20,424.99)	-	-	-	-	-	-	(20,424.99)
7	Earnings per share after tax and Extraordinary and/or Exceptional Items (Face Value of Rs 10/-each)												
	Basic EPS (In Rs.)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)
	Diluted EPS (In Rs.)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)

#### NOTES:

- The Audit Committee has reviewed the above financial results for the quarter and half year ended September 30, 2021 and the Board of Directors of Sejal Glass Limited ("the Company") have approved the same and its release at their respective meetings held on November 1, 2021. The statutory auditors of the Company have carried out a limited review of these financial results.
- The Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench (NCLT) vide its order dated March 26, 2021 ("the Order") has approved the Resolution Plan ("the Plan") submitted by M/s. Dilesh Roadlines Private Limited, Mr. Surji Chheda & Mrs. Chhaya Chheda (Joint Resolution Applicants). The implementation of approved Resolution Plan is effective from April 25, 2021, being 30 days from the date of Order passed by Hon'ble NCLT approving the Resolution Plan. The effects of the Order in accordance with the Resolution Plan and the applicable Indian Accounting Standards are as under:
  - In accordance with the provisions of the Resolution Plan, the erstwhile Board of Directors have vacated their office. Consequently, a new Board consisting of Mr. Surji Chheda (Non-Executive Chairman), Mr. Jiggar Savla (Executive Director), Mrs. Neha Gada (Independent Director) and Mr. Chirag Doshi (Independent Director) have been appointed.
  - The existing issued, subscribed and paid up Equity Share Capital of Rs. 33,55,00,000/- comprising of 3,35,50,000 shares of Rs. 10/- each has been reduced & consolidated to Rs. 10,00,000/- comprising of 1,00,000 equity shares of Rs. 10/- each as per the terms of the Resolution Plan. and procedural formalities for the same are in process.
  - The Company has received the share application money of Rs. 10,00,000/- towards issue of 1,00,000 equity shares of Rs. 10/- each as per the Plan. The procedural formalities for the same are in process.
  - In respect of derecognition of financial and operational creditors (including statutory dues), difference amounting to Rs. 121.62 Crore between the carrying amount of the liabilities extinguished and consideration paid/payable as per the Plan AND reversal of Provision for Contingencies and Unforeseen Losses, in respect of liabilities amounting to Rs. 38.34 Crores is recognised in the Statement of Profit and Loss in accordance with the applicable Indian Accounting Standards and has been disclosed under 'Exceptional Items' (Refer Note 4A (i) and (ii)).
  - The liability of the Company and Successful Resolution Applicant ("SRA") in respect of any claim, debt, other dues from the Company to any person (including Statutory Authorities) for the period prior to the date of approval of the Plan shall be limited to the extent provided in the Plan and no other liability, demand, damages, penalties, loss, claims of any nature whatsoever (whether admitted/ verified/ submitted/ rejected or not, due or contingent, asserted or unasserted, crystallised or uncrystallised, known or unknown, disputed or undisputed, present or future) including any liabilities, losses, penalties or damages arising out of non-compliances, to which the Company is/ or may be subject to and which pertains to such prior period shall accrue or withstand.
  - Employees liability of Rs. 125.00 lacs agreed to be paid as per the approved resolution plan, also includes payment towards past Provident Fund Liability. The amount of Rs. 20.12 lakh towards provident fund is outstanding as on date to be paid which company is in the process of paying the same. The amount is lying with the CIRP control account for the same.
  - Post acquisition of the Company, the new Management is in the process of reviewing the existing carrying values of all tangible, intangible and the other assets of the Company. Based on such review, the Management has written off/provided for various assets as Exceptional Item.
  - Exceptional items for the quarter ended September 30, 2021 include:

A	Description	For the Period Ended 30-06-2021		For the Period Ended 30-09-2021	
		Rs. In Crores	Rs. In Crores	Rs. In Crores	Rs. In Crores
A	Derecognition of Liabilities/Provisions				
i	Derecognition of liabilities consisting of loans/borrowings, trade payables, statutory dues, other payables etc.		121.62		121.62
ii	Reversal of Provision for Contingencies and Unforeseen Losses, in respect of liabilities provided earlier		38.34		38.34
B	Impairment/write off of various assets				
i	Consisting of old assets and receivables etc.		(74.00)		(74.00)
ii	Less : Net Reversal of Provision for Contingencies & doubtfulness and Unforeseen Losses, in respect of Assets		64.46		64.46
	Total of Exceptional Items (Gain/Loss)		150.42		150.44

- The above adjustments, are having one-time, non-routine material impact on the financial results hence, the same has been disclosed as "Exceptional Items" in the Financial Results.
- EPS is calculated on weighted average shares arriving after giving effect of reduction and consolidation of existing equity shares (Refer Note 2(b)) and fresh issue of equity shares (Refer Note 2(c) ) pursuant to Resolution Plan, on effective date i.e. 25th April 2021 being 30 days from the date of the order and hence previous period's EPS figures are not comparable.
- The Company has an Associate Company Sejal Fireaba Glass Pvt. Ltd., where there is no operation during the Quarter and Half Year ended 30th September, 2021
- The Company has only one reportable segment and hence separate reporting is not applicable.
- The management has assessed the Impact of COVID-19 pandemic on the financial statements, business operations, liquidity position and cash flow and has concluded that no material adjustments are required in the financials .
- Figures for the quarter/ half year ended have been rearranged / re-grouped / reclassified wherever necessary, to conform with the figures for the current year/Quarter and half year ended.
- The results for the Quarter and half year ended 30th September 2021 are available on the BSE Limited and NSE Website and on the Website of the Company at [www.sejalglass.co.in](http://www.sejalglass.co.in)

Date : November 1, 2021  
Place : Mumbai

Sd/-  
Jiggar Savla  
Director  
Din : 09055150

## गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय : ३रा मजला, देवीदास मेघन, मीरवेदर रोड, कुलाबा, मुंबई-४०००३९. दूरध्वनी:९१-२२-२२८३४८९/९०  
E-mail:office@goldcrestgroup.com | Website:www.goldcrestgroup.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व सहमाहीकरिता एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या अहवाल

तपशील	संपलेली तिमाही		३१.०३.२०२१ लेखापरीक्षित
	३०.०९.२०२१		
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	
कार्यचालनातून एकूण उत्पन्न	६२५.४०	५६०.४६	५९८५.६३
करपूर्व नफा/(तोटा)	३९५.४९	४५९.२९	५२५९.५९
करानंतर नफा/(तोटा)	२९९.७३	३५८.५८	४०८४.६६
कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न	२९९.५६	३२२.६५	९५४.७७
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.५०/- प्रती)	५६८.९८	५६८.९८	५६८.९८
इतर समभाग उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी)			
अ. मूल	५.२७	५.५९	९६.७०
ब. सौम्यीकृत	५.२७	५.५९	९६.७०

#### टीप

**PUBLIC NOTICE**

Notice is issued to inform all the public at large on behalf of my client Vasanta Venkateswaran, writer true E-2/8, of all CHS. Ltd., Appayya Temple Road, Bangur Nagar, Goregaon (West), Mumbai-400104, and holding Certificate No. 24, for five fully paid up shares distinctive nos.116-120 (both inclusive). This is also inform all the public that my client Vasanta Venkateswaran lost/misplaced the original share certificate No. 24, for five fully paid up shares distinctive nos.116-120 with respect of above said flat. If any person, firm, authorities, legal heirs, bank, financial institution, having any claim, right, title, benefit, and/or interest whatsoever in respect of the said agreement and share certificate or any part thereof by way of sale, exchange, assignment, lease, Gift, Mortgage, easement, will, or otherwise however are hereby required to make the same known in writing along with true copies of all such documents in support thereof to me at my office add: D1B, Kumud Nagar, S.V. Rd. Goregaon (W) Mumbai-400104, within (15) Fifteen days from the date of publication hereof, failing which all such claims, rights, title, benefits and/or interests, if any, shall be considered to have been waived and/or abandoned with notice, and my clients shall have full rights to complete such transaction without any claim.

**Date:** 03/11/2021 **Sd/-**  
**Place:** Mumbai **Sanjay Kumar Tiwari**  
**(Advocate High Court)**

**IND-AGIV**

Multiple Advanced Audio Visual Solutions  
**IND-AGIV COMMERCE LTD.**  
Regd. Office - Office No. 9 to 12, Kanara Business Centre, Laxmi Nagar, Off Andheri-Ghatkopar Link Road, Ghatkopar (East), Mumbai-400075.  
Tel:- 25003492/93. Email: info@agivav.com  
Web: www.agivav.com  
CIN: L32100MH1986PLC039004

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 we wish you inform that a meeting of the Board of Directors is scheduled to be held on Saturday, 13th November, 2021 inter alia, to consider for approval, amongst other matters, the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the 2nd quarter and half year ended on 30th September, 2021.

**By Order of the Board**  
**For IND- Agiv Commerce Ltd.**  
Sd/  
Place: - Mumbai, Lalit Chouhan  
Date: -02/11/2021 Director

**RAMASIGNS INDUSTRIES LIMITED**

(Formerly Known As Rammaata India Limited)  
CIN:L38100MH1981PLC024162  
Regd. Office: Office No-Unit No.3, Ground Floor, Vimala Bhavan, Sharma Industrial Estate, Walhath Road, Goregaon (East), Mumbai MH 400063. Tel: 61087777 • Fax: 61087713  
Email id: info@ramasigns.in, rammaataid@gmail.com • Website: www.ramasigns.in

**NOTICE OF THE BOARD MEETING**  
Notice is hereby given, pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 9th November, 2021 inter alia, to consider approval of the Standalone unaudited Financial Statements and a copy of the Limited Review Report for the quarter and half year ended September 30, 2021. It may also be noted that the trading window for dealing in the shares of the Company by the Directors and Designated Persons, pursuant to the Insider Trading Code, was closed from 8th September, 2021 till re-open after completion of 48 hours from the declaration of unaudited financial results for the quarter ended 30th September, 2021 by the Board of Directors of the Company.

On behalf of the Board  
**For Ramasigns Industries Limited**  
Sd/-  
Subrat Shukla  
Company Secretary

Date 2nd November, 2021

**Bank of Baroda**

Altamount Road Branch,  
36 Crystal, Kemps Corner, Altamount Road,  
Mumbai 400 026. Email: altamo@bankofbaroda.co.in  
Website: www.bankofbaroda.in

**PUBLIC NOTICE**  
NOTICE IS HEREBY GIVEN THAT BANK OF BARODA, having its address at ALTAMOUNT ROAD, MUMBAI, ("the Bank") do hereby give notice that M/s. STEELFAB BUILDING SYSTEM (PARTNERS Mr. JIGNESH PRAMOD SHAH and Mr. CHIRAG PRAMOD SHAH) created charge by way of equitable mortgage by Deposit of Title Deed in favor of the Bank in respect of PLOT NO.20, S.No. 59/4 PAKI, 59/4 PAKI, 61/2 PAKI, VILLAGE MASAT, UNION TERRITORY OF DADRA & NAGAR HAVELI, SILVASSA 396230 ("the property") and more particularly described in the Schedule hereunder written.

ALL or any person's having claim, against or to the said property or the redevelopment thereof and thereto, by way of inheritance, mortgage, sale, transfer, lease, lien, charge, trust, maintenance, easement, gift, exchange, possession or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at their office within 14 clear days from the date of publication hereof, failing which the Developer shall proceed with the redevelopment of the Scheduled property without any reference to such claim and the same, if any, will be considered as waived.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:**  
ALL that piece and parcel of land PLOT NO.20, S.No. 59/4 PAKI, 59/4 PAKI, 61/2 PAKI, VILLAGE MASAT, UNION TERRITORY OF DADRA & NAGAR HAVELI, SILVASSA 396230 and bounded as follows:  
Towards East: Open Plot (S.no. 59/6 and 58/4)  
Towards West: Open Plot (S.no 59/3)  
Towards North: Open Plot (S.No 59/4 of B.G.Rohit and 58/3, 58/1P)  
Towards South: Steel Fab Pre Engg Building System and S.no. 61/2 and 59/4

**Sd/-**  
Authorized Officer  
(Bank of Baroda)

Dated this 2nd day of November, 2021

**Navi Mumbai Municipal Corporation**

**Engineering Department**  
**Tender Notice No. NMMC/ CE/200/2021 - 22**  
**Name of work :- Improvement of Storm Water Drain at Gavdevi wadi,Chinchaali Mhadeshwar Nagar in Ward no.31, Ghansoli.**  
**Estimated Cost (Rs.) :- 40,22,723/-**

Tender booklets will be available on e-tendering computer system at <https://nmmc.etenders.in> and at [www.nmmc.gov.in](http://www.nmmc.gov.in) website of NMMC on dt. 03/11/2021. The tender is to be submitted online at <https://nmmc.etenders.in> For any technical difficulties in the e-tendering process, please contact the help desk number given on this website.

The right to accept or reject any tender is reserved by the Hon'ble Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation

**City Engineer**  
**Navi Mumbai Municipal Corporation**  
NMMC PR Adv no/968/2021

**DAMODAR INDUSTRIES LIMITED**

Reg. Off.: 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai 400 013.  
Corporate Identity Number: L17110MH1987PLC045575  
• Tel: +91 - 022 -6661 0301/2 • Fax: 022- 6661 0308  
• E-mail: cs@damodargroup.com • www.damodargroup.com

**NOTICE**  
Notice is hereby given in compliance with Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Obligations) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, November 12, 2021 at Registered office, inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended on September 30, 2021. This Notice is also available on the website of BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) where the Company's securities are listed and shall also be available on the website of the Company [www.damodargroup.com](http://www.damodargroup.com)

**For Damodar industries Limited**  
Sd/-  
Subodh Kumar Soni  
Company Secretary

Place : Mumbai  
Date : November 2, 2021

**N R AGARWAL INDUSTRIES LIMITED**

Regd. Office: 502-A/501-B, Fortune Terraces, 5th Floor, Opp. City Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053  
**Corporate Identification Number:** L22210MH1993PLC133365  
**Tel:** 67317500/Fax: 2673 0227/2673 6953  
**Email:** admin@nraail.com; Website: www.nraail.com

**NOTICE**  
Notice is hereby given that pursuant to the Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 11, 2021 to inter-alia approve the Un-audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021.

The Board Meeting Intimation is also available on the website of the Company at [www.nraail.com](http://www.nraail.com) and on the website of the Stock Exchanges at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

**For and on behalf of the Board,**  
Sd/-  
Pooja Daftary  
Company Secretary & Compliance Officer

**Place:** Mumbai  
**Dated:** 02.11.2021

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that my client are intending to purchase the below mentioned Flat described in the Schedule written hereunder from Mr. Mayji Dhanji Vichivora  
Any person having any claim or right in respect of the under mentioned Flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on my client.

**SCHEDULE**  
Flat No. 4, A wing, Ground Floor, Mahavir CHS Ltd, Plot No. 165, Derasar Lane, Ghatkopar East, Mumbai - 400077 admeasuring of about 980 (built up) sq ft area ; in the society registered under Maharashtra Co-Operative Housing Societies Act, 1960, in the building constructed in the year 1965 of Municipal Ward 'N' Ward in the Registration sub-district and District of Mumbai.  
Dated this 03 day of November 2021.  
C.M. Ganeshi  
Advocate for Intending Purchaser, 1, 3rd floor, Lakhi House, Above Milton Showroom, L.B.S. Marg, Bhandup (W), Mumbai - 400 078

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that my client are intending to purchase the below mentioned Flat described in the Schedule written hereunder from Mr. Mayji Dhanji Vichivora  
Any person having any claim or right in respect of the under mentioned Flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on my client.

**SCHEDULE**  
Flat No. 4, A wing, Ground Floor, Mahavir CHS Ltd, Plot No. 165, Derasar Lane, Ghatkopar East, Mumbai - 400077 admeasuring of about 980 (built up) sq ft area ; in the society registered under Maharashtra Co-Operative Housing Societies Act, 1960, in the building constructed in the year 1965 of Municipal Ward 'N' Ward in the Registration sub-district and District of Mumbai.  
Dated this 03 day of November 2021.  
C.M. Ganeshi  
Advocate for Intending Purchaser, 1, 3rd floor, Lakhi House, Above Milton Showroom, L.B.S. Marg, Bhandup (W), Mumbai - 400 078

**PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN**

This is to inform the General Public that following Share Certificates of in M/S. GARWARE HI-TECH FILMS LTD. having its Registered Office at Nalgaon, Post Waluj, Aurangabad, Maharashtra-431 133 Registered in name of the following Share holders have been lost by them.

Sr. No.	Name of the Shareholders	Folio No.	Certificate No(s).	Distinctive Numbers	No. of Shares
1		00320522	72356	548339-548375	25
2	SANJAY R. MEHTA	00320522	10451	898591-898620	10
3	R. MEHTA	00320522	112584	6427156-6427180	25
4	JT HINA S. MEHTA	00320522	133805	7003856-7003900	45
5	JT HINA S. MEHTA	00320522	165762	8664266-8664282	15
6	S. MEHTA	00320522	172139	8820023-8820047	25
7		00320522	195773	9426883-9426887	05
				<b>TOTAL</b>	<b>150 SHARES</b>

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.  
Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its registrar & Transfer Agents LINKINTIME INDIA PRIVATE LTD., 247 Park, C-101, 1<sup>st</sup> Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083 within 15 days of publication of this notice after which No Claim will be entertained and company shall proceed to issue Duplicate Share Certificates.

**From: Sanjay R. Mehta JT Hina S. Mehta**  
**Date:** 03.11.2021 \*Gulab', 56/A, Panchwati Society, Main Road, Rajkot-360 001

**PUBLIC NOTICE**

**NOTICE REGARDING LOST CERTIFICATE(S) OF TAMILNADU PETROPRODUCTS LIMITED**  
Regd. Office : Vellore Express Highway, Manali, Chennai-600 068.

1. SANJAY R. MEHTA JT HINA SANJAY MEHTA residing at "Gulab" 56/A Panchwati Society Main Road, Rajkot-360 001, the Registered Holder(s) of the under mentioned Shares held in the above said company hereby give notice that the share certificate(s) in respect of the said shares have been lost and I have applied to the Company for issue of duplicate certificate(s). Any person having claim in respect of the said shares should lodge such claims with the Company at its above address within 15 days from this date, else the Company will proceed to issue Duplicate Certificate(s) and no further claim will be entertained by the Company thereafter.

Sr. No.	Name of Share Holder	Name of Shareholders	Certificate Nos.	Distinctive No.	Shares (Qty)	
1.	SANJAY R. MEHTA JT HINA S. MEHTA		00329907	278621-278622	62959401-62959600	200
2.	SANJAY R. MEHTA JT HINA S. MEHTA		00329907	407188	76251798-76251897	100

**Date:** 03/11/2021 **From: Sanjay R. Mehta JT Hina S. Mehta**  
**Place:** Rajkot "Gulab", 56/A, Panchwati Society, Main Road, Rajkot-360 001

**PUBLIC NOTICE**

**NOTICE REGARDING LOST CERTIFICATE(S) OF TAMILNADU PETROPRODUCTS LIMITED**  
Regd. Office : Vellore Express Highway, Manali, Chennai-600 068.

1. SANJAY R. MEHTA JT HINA SANJAY MEHTA residing at "Gulab" 56/A Panchwati Society Main Road, Rajkot-360 001, the Registered Holder(s) of the under mentioned Shares held in the above said company hereby give notice that the share certificate(s) in respect of the said shares have been lost and I have applied to the Company for issue of duplicate certificate(s). Any person having claim in respect of the said shares should lodge such claims with the Company at its above address within 15 days from this date, else the Company will proceed to issue Duplicate Certificate(s) and no further claim will be entertained by the Company thereafter.

Sr. No.	Name of Share Holder	Name of Shareholders	Certificate Nos.	Distinctive No.	Shares (Qty)	
1.	SANJAY R. MEHTA JT HINA S. MEHTA		00329907	278621-278622	62959401-62959600	200
2.	SANJAY R. MEHTA JT HINA S. MEHTA		00329907	407188	76251798-76251897	100

**Date:** 03/11/2021 **From: Sanjay R. Mehta JT Hina S. Mehta**  
**Place:** Rajkot "Gulab", 56/A, Panchwati Society, Main Road, Rajkot-360 001

**ENERGY DEVELOPMENT COMPANY LIMITED**

CIN - L85110KA1995PLC017003  
Regd. Office : Village - Hulugunda, Taluka - Somawarpet, Dist - Kodagu, Karnataka - 571233  
Phone No. 08276-277040 ; Fax No. 08276-277012  
E-mail : secretarial@edcgroup.com ; Website : www.edcgroup.com

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 09th day of November, 2021, inter-alia, to consider and approve the Standalone and Consolidated Un-audited Financial Results for the quarter ended on 30th September, 2021.

The 'Trading Window' for dealing in the securities of the Company is already closed. The 'Trading Window' will open 48 hours after the announcement of the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended on 30th September, 2021 to the Stock Exchanges.

This information is also available on the website of the Company [www.edcgroup.com](http://www.edcgroup.com) and Stock Exchanges [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

**By Order of the Board**  
**for Energy Development Company Limited**  
Sd/-  
Vijayshree Binnani  
(Company Secretary)

**Place :** Kolkata  
**Date :** 02nd November, 2021

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my clients Mr. Rajendra M. Shah & Mrs. Sangeeta Rajendra Shah who are the members of Kiran Kunj Co. Op. Housing Society Ltd., a society duly registered under the provisions of the Maharashtra State Co-Op. Housing Societies Act, 1960 under Registration No. BOM/WP/HSG/TC/473/89-90, (hereinafter referred to as the 'Said Society') and are holding 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. from 76 to 80 aggregating to the total share capital of Rs. 250/- of the said society transferred in the Share Certificate No. 016 (hereinafter referred to as the 'Said Shares'). My clients are also holding the ownership rights over the residential premises bearing Flat No. 343, admeasuring about 538 Sq. Ft. Built up area on Third Floor of Kiran Apartment, in the said society, situated at Bhadrar Nagar Road No. 2, Khajuria Tank Road, Malad (W), Mumbai - 400 064; lying on plot of land bearing C.T.S. No. 414, 415, 416 & 437 of Revenue Village Malad North in Borivali Taluka of Mumbai Suburban District (hereinafter referred to as the Said Property). My clients have purchased the said property from the previous owners Shri Mansukh Devkaran Shah & Mrs. Bhanumati Mansukh Shah, vide Agreement for Sale dated 24/05/1992 (certified as duly Stamped by the General Stamp Office vide Case No. AMN/2595-B/10612, dated 24/12/1996). The said Shri Mansukh Devkaran Shah & Mrs. Bhanumati Mansukh Shah had purchased the Said Flat from Shri Nileshekumar Dwarkadas Kapadia, vide Agreement for Sale dated 13/10/1987. The said Shri Nileshekumar Dwarkadas Kapadia had purchased the Said Flat from the Developers M/S. Jitendra Builders, vide Agreement of unknown dated. My clients have represented that the Original Agreement of unknown dated executed between the Developers M/S. Jitendra Builders & Shri Nileshekumar Dwarkadas Kapadia and another Original Agreement dated 13/10/1987 executed between Shri Nileshekumar Dwarkadas Kapadia and Shri Mansukh Devkaran Shah & Mrs. Bhanumati Mansukh Shah, making chain in the title deed has been lost/misplaced or is not in the possession of my clients.

All person/s having any claim/interest in the said property or any part thereof on account of the lost/misplaced Original Agreements by way of inheritance, easement, reservation, encumbrance or otherwise howsoever is/are hereby requested to inform and make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice hereof at his office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned, surrendered, relinquished, released, waived and given up, ignoring any such claims or demands and no subsequent claims or demands will be entertained and/or for which my client shall not be responsible.

**Mayur Pandya, Advocate High Court,**  
Shop No. 7, Gajanan Nivas, Liberty, Garden Road No. 2, Opp. D'Mart pick up Point, Malad (West), Mumbai - 400 064.

**PUBLIC NOTICE**

Public Notice is hereby given that our Company Vyaptic Distributors India Private Limited is having Ownership from Value Industries Pvt. Limited of 2 flat (108, 708) B wing at Satyam Co-op. Housing Ltd., Link Road Opp MHB Post Office Near Jayraj Nagar, Borivali (W), Mumbai - 400091 and its share certificate is missing, if anyone is having any issue can contact us within 15 days at dinesh.jain@vgingdia.in, Jayanjai2@gmail.com.

**Date:** 02.11.2021  
**Place:** Mumbai  
Sd/  
Vyaptic Distributors India Private Limited or Society name

**VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED**

CIN: L31401MH2007PLC171844  
Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building, New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058  
Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-302018 (Rajasthan)  
Phone: 141-660730 Website: www.vetoswitchgears.com E-mail: cs@vetoswitchgears.com

**NOTICE OF BOARD MEETING**  
In compliance with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, the November 12, 2021 at 03:00 P.M. at 4<sup>th</sup> Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-302018 inter alia to consider, approve and take on record Standalone and Consolidated Un-audited Financial Results of the Company for Quarter/Half-Year ended September 30, 2021. In this connection, please refer to the earlier Company intimation dated 30th September, 2021, wherein it was informed that pursuant to the Company's Code of Conduct framed in accordance with the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 ('the Code'), Trading Window for dealing in shares of the Company, for persons specified under the Code, is closed since 1st October, 2021, Friday onwards. The Trading Window shall remain closed upto 48 hours after the aforesaid Board Meeting i.e. upto 14th November, 2021, Sunday (both days inclusive). For further details investors may also refer to the website [www.vetoswitchgears.com](http://www.vetoswitchgears.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com), or [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

**For Veto Switchgears and Cables Limited**  
Sd/-  
Akshay Kumar Gurmi  
(Managing Director)  
(DIN: 06888193)

**Place :** JAIPUR  
**Date :** November 02<sup>nd</sup>, 2021

**PUBLIC NOTICE**

**GUJARAT CRAFT INDUSTRIES LIMITED**  
[CIN : L25111GJ1984PLC007130]  
Regd. Office : 431, Santej - Vadsar Road, Santej - 382 721, Tal.: Kalol, Dist.: Gandhinagar (Gujarat) E-mail: info@gujaratcraft.com Web: www.gujaratcraft.com

**Q2 FY 21-22 YOY**

**198% PBT** **206% EPS**

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021**  
(Rs. in Lakhs, except per share data)

Sr No	Particulars	Quarter ended on 30/09/2021	Half Year ended on 30/09/2021	Quarter ended on 30/09/2020
1	Total Income	3511.74	7890.95	3400.82
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	290.96	593.18	97.67
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	215.41	442.56	70.48
4	Total Comprehensive Income for the period	215.52	442.78	70.75
5	Equity Share Capital	488.83	488.83	488.83
6	Reserves excluding Revaluation reserves*	---	---	---
7	Earnings Per Share (Face value of Rs.10/- each) (for continuing operations) (Not Annualised)	4.41	9.05	1.44
	- Basic	4.41	9.05	1.44
	- Diluted	4.41	9.05	1.44

\* Reserves excluding Revaluation reserves for the year ended March 31, 2021 was Rs.2154.53 lakhs.

**Notes:**  
1) The above financial results, have been reviewed by the Audit committee and the Board of Directors at its meeting held on 02nd November, 2021.  
2) The Company has commenced 1 MW solar rooftop power plant at its Santej factory during this quarter.  
3) Financial results are available on the website of Stock Exchange (i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's website [www.gujaratcraft.com](http://www.gujaratcraft.com)  
4) The above results are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) notified by the Ministry of Corporate Affairs.  
5) This advertisement is not a statutory advertisement as prescribed under SEBI (LODR) Regulations, 2015

**For, Gujarat Craft Industries Limited**  
sd/- **Ashok Chhajjer**  
Managing Director (DIN : 00280185)

**Date :** 2nd November, 2021  
**Place :** Ahmedabad

**KOKAN MERCANTILE CO-OP BANK LIMITED**

Since 1973  
Registered Office : 1st Floor, Harbour Crest, Mazgaon TT, Mumbai 400010 | Phone : 23723753, 23729969, 23729970, 23729971, 23734202, 23734311. Fax : 23748589 | E: kmcbco@vsnl.net | W: www.kokanbank.net

**POSSESSION NOTICE**  
Whereas the Authorized Officer of the Kokan Mercantile Co-op Bank Ltd under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 18.12.2017 calling upon 1) M/S.Moon Homes Developers Pvt.Ltd - Borrower, 2) Mr.Mandekar Qamruddin Adam - Borrower & Director, 3) Mrs.Mandekar Sabiha Qamruddin - Borrower & Director, 4) Mr.Dhanse A.Kadir Dawood - Surety, 5) Mr.Yelukar Mohd Saeed Ayub-Surety to repay an amount of Rs.41,83,861/- (Rupees Forty One Lacs Eighty Three Thousand Eight Hundred Sixty One only) towards LB/701 as on 07.12.2017 along with future interest @ 16% p.a. and other charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice against you.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers, Directors, Sureties, and Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules, 2002 on this 02nd day of November 2021.

The Borrowers/Mortgagor/Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda, MIDC Andheri East Branch for amount Rs. 5,78,63,939.98(Rupees Five Crore Seventy Eight Lakh Sixty Three Thousand Nine Hundred and Thirty Nine and Paise Ninety Eight Only) as on 31.03.2021 and inclusive of interest upto 31.03.2021 plus unapplied interest from 01.04.2021 and other charges thereon with monthly rests and all incidental expenses, cost, charges and expenses incurred by the bank till repayment by you within a period of 60 days from the date of this notice.

The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules, 2002 on this 02nd day of November 2021.

The Borrowers/Mortgagor/Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda, MIDC Andheri East Branch for amount Rs. 5,78,63,939.98(Rupees Five Crore Seventy Eight Lakh Sixty Three Thousand Nine Hundred and Thirty Nine and Paise Ninety Eight Only) as on 31.03.2021 and interest, other charges thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section(8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

**Description of Immoveable property**  
Equitable Mortgage of Office Premises B1 to B8, admeasuring 3200 sq. ft. Carpet area, 1st floor, along with 4 parking spaces in the building no.01, known as 'Gold Filled Piazza', kala killa, Dharavi, Mumbai-400017, Bearing c.s.no.528, Dharavi Division in the Registration District and sub-district of Mumbai city belong to M/s. Gold filled leather works.  
Bound as East: By Partly by Kala Killa Road & Cluster.  
West: By C.S. No.529 Dharavi Division Clusters  
North: By Jain Temple & Gold Filled Res. Tower and  
South: By Dharavi Main Road mortgaged at our MIDC Andheri East Branch on 27.11.2014 and mortgage extended 25.08.2015.

Composite Hypothecation agreement dated 27.11.2014 & 25.08.2015 signed by M/s. Avant Trading Company PVT. Ltd. For hypothecation of stocks and book debts.

**Date :** 02.11.2021 **Sd/-**  
**Place :** Mumbai **Authorized Officer**  
**Bank of Baroda**

**SCANDENT IMAGING LIMITED**

(CIN: L93000MH1994PLC080842)  
Regd. Off. Plot No. A 357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West) - 400604, Maharashtra. Website: [www.scandent.in](http://www.scandent.in), Email: [cs@scandent.in](mailto:cs@scandent.in)

**NOTICE**  
NOTICE is hereby given that the 27<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Tuesday, November 30, 2021 at 3.00 P.M. through Video Conference (VC)/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, MCA circularly dated 5<sup>th</sup> May 2020 read with circulars dated 8<sup>th</sup> April 2020 and 13<sup>th</sup> April 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI circular dated 12<sup>th</sup> May 2020 General Circular No. 02/2021 dated 13<sup>th</sup> January, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIRP/2020/242 dated 9<sup>th</sup> December, 2020 for evoting facility, to transact the business as set out in the Notice convening the 27<sup>th</sup> AG